

जिल्हा परिषदेमधील शिक्षण व क्रिडा समितीच्या सभांना प्राथमिक शिक्षक संघटनेचे दोन प्रतिनिधी व एक शिक्षणतज्ञ यांना निमंत्रित प्रतिनिधी म्हणून बोलाविणेबाबत.

महाराष्ट्र शासन

ग्राम विकास विभाग

शासन शुध्दीपत्रक: क्रमांक झेडपीए २०१३/प्र.क्र.१२४/पंरा-१

बांधकाम भवन, २५ मईबान पथ, फोर्ट,

मुंबई - ४०० ००१.

दिनांक :२१ नोव्हेंबर, २०१३

वाचा - शासन निर्णय क्रमांक: झेडपीए २०१३/प्र.क्र.१२४/पंरा-१, दिनांक २० ऑक्टोबर, २०१२.

शासन शुध्दीपत्रक :-

उपरोक्त शासन निर्णयातील अटी व शर्तीमधील मुद्दा क्रमांक ७ "शिक्षण तज्ञ तसेच जिल्ह्यातील निमंत्रित संघटनेकडून निमंत्रित करावयाच्या शिक्षक प्रतिनिधींची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी हे अध्यक्ष, जिल्हा परिषद व सभापती, शिक्षण आणि क्रिडा समिती यांच्या सल्ला व सहमतीने करतील".

च्याऐवजी

शिक्षण तज्ञ तसेच जिल्ह्यातील निमंत्रित संघटनेकडून निमंत्रित करावयाच्या दोन शिक्षक प्रतिनिधींची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी हे अध्यक्ष, जिल्हा परिषद व सभापती, शिक्षण आणि क्रिडा समिती यांच्या सल्ला व सहमतीने संबंधित संघटनेच्या कागदपत्रांची छाननी करून करतील. मात्र जिल्ह्यातील अन्य मोठी प्राथमिक शिक्षक संघटना ठरवितांना ज्या संघटनेकडे सर्वात जास्त सदस्यांची नोंदणी झालेली आहे अशा संघटनेने नाम निर्देशित केलेला एक प्रतिनिधी निवडतील.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१३११२११२४१५६९८२० असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

श. र. साबळे

कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा. मंत्री (ग्रा. वि.) यांचे खाजगी सचिव
२. मा. राज्यमंत्री (ग्रा.वि.) यांचे खाजगी सचिव.
३. मा. अध्यक्ष, जिल्हा परिषद (सर्व)
४. मा प्रधान सचिव (ग्राम विकास व पंचायत राज), मुंबई-४०० ००१.
५. विभागीय आयुक्त (सर्व).
६. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व).
७. निवड नस्ती, कार्यासन क्र.पंरा-१, ग्राम विकास विभाग.